

महाराष्ट्र शासन,
संसदीय कार्य विभाग,
शासन निर्णय क्र. - एलईजी- 1098/प्र.क्र. 51/98/पौच,
मंत्रालय, मुंबई- 400 032. दिनांक 2 डिसेंबर, 1998.

शासन निर्णय

विधान मंडळ कामकाज संचिवालय विभागाकडून हाताळपयाचाबत शासनाने परिशिष्ट - । भद्रे उल्लेढा केलेले जे आदेश ऐलोयेळी कढलेले अगहेत ते सर्व आदेश अधिकारित करण्यात येत असून यापुढे विधान मंडळ कामकाज हाताळपयाचाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी असे आदेश या शासन निर्णयान्वये केण्यात येत गाहेत.

1) किंवानसंग/
विधानपरिषद
सूचना प्रश्न.

1. ज्यायेळी विधान मंडळ सदस्यांमार्फत शूचना प्रश्न महाराष्ट्र विधान मंडळ संचिवालयाकडे पाठविला जातो त्यायेळी त्या संचिवालयाकडून संवेदन प्रश्न :-

- राज्य शासन प्रागुच्छयाने जबाबदार आहे काय ?
- प्रश्न घस्तुस्थितीवर आघारलेला आहे काय ?
- प्रश्नांमीन वाची संदर्भात राज्य शासन प्रागुच्छयाने जबाबदार आहे काय ?
- प्रश्नांमीदर्भात घस्तुस्थिती काय आहे ?

यांगेर वरील विशिष्ट भुद्धांधर मंत्रालयीन विभागाकडून माहिती मागविली जाते तेच्हा ही प्राप्तभिक माहिती महाराष्ट्र विधान मंडळ संचिवालयाकडून प्रश्न विभागाकडे प्राप्त झाल्यापासून चार विकल्पात पाठविणे आवश्यक आहे.

2. प्रश्नांच्या संवर्धनात घस्तुस्थितीचाचाबद्दला खुलासा विधान मंडळ संचिवालयास पाठविलाना प्रश्न स्वीकृत/अस्वीकृत करण्याचाबत अपले अभिप्राय व्यक्त करु नयेत.

2) ताराविता प्रश्न

1. मंत्रालयीन विभागाकडून ताराकित प्रश्नांची उत्तरे विधान मंडळ संचिवालयास विहित मुदतीत महणजेच तीस विषेदात (प्रश्नांच्या नोटीसमध्ये उत्तराचा दिनांक नमूद केलेला असलो) पाठविणे आवश्यक आहे.

2. ताराकित प्रश्नांच्या उत्तराच्या प्रती विधान मंडळ संचिवालयाने सभागृहातील प्रश्नांच्या उत्तराच्या दिनांकापूर्वी पाठविल्यास 10 प्रती पाठविणे आवश्यक आहे. परंतु जर काही कारणापुढे विहित लाईक्स विधान मंडळ संचिवालयास उत्तर पाठविणे इच्छा झाले नाही तर विधान मंडळ सदस्यांना वितरीत करण्यासाठी विधानसभेचा प्राप्त असेप तर 450 प्रती व विधान परिषदेचा प्राप्त असेल तर 250 प्रती विधान मंडळ संचिवालयास पाठविल्यात याव्यात.

3. ऊया विधानसंग/विधानपरिषद ताराकित प्रश्नांची उत्तरे नकारार्थी वास्तीला अशा प्रश्नांची उत्तरे राखलेलो विहित गुदतीपूर्वीच विधान मंडळ संचिवालयाकडे पाठवालीत येती, जीणवासन त्या संचिवालयास नकारार्थी उत्तरे असलेले प्रश्न अवण्यासाठी पाठवावयाचे किंवा काय याचाबद्द आध्यक्ष/मा.गम्भारी याचे फेर आदेश घेणे सुलभ होईल.

4. महाराष्ट्र विधान मंडळ संचिवालयाकडून गंत्रालयीन विभागांकडे आलेला ताराकित प्रश्न जर त्या विभागाशी संभवित नसेल तर, त्या विभागाने तो प्रश्न संभवित विभागाला संचिवालयांचा आत्मविवर निर्णय घेऊन ताबडतोव हस्तांतरित करावा व हस्तांतरण केल्याचद्वालची माहिती महाराष्ट्र विधान मंडळ संचिवालयास त्वरीत कळवावी.

1. महाराष्ट्र विभागातील नियम क्र. 72(2) व महाराष्ट्र विधान परिषद नियम क्र. 70(2) गांगील तरतुदीनुसार अध्यक्षांनी/सभापतीनी अन्यथा निवेदा दिला नसेल, तर अताराकित प्रश्नांची उत्तरे, हे प्रश्न विभागात प्राप्त ज्ञाल्यामासून तीन महिन्यांच्या आत विधान मंडळ सचिवालयाच्या घाटविण्ये आवश्यक आहे.
2. विहित गुदसीत (महणार्थे तीन महिन्यांच्या आत) अताराकित प्रश्नांची उत्तरे पाठविणे शक्य नसल्यास, विभागांनी विधान मंडळ सचिवालयाकडे मुदतवाढीसाठी विनंती करावी व प्रश्नांची उत्तरे विहित मुदतीत फिरा बाढ्यून दिलेल्या मुदतीतच पाठविण्यात यावीत.
1. सर्व मंत्रालयीन विभागांच्या सचिवांनी एस्काया प्रश्नाच्या संदर्भात विधान मंडळास पाठविलेले उत्तर व लोकसभा/राज्यसभेस पाठवावयाची उत्तरे यामध्ये विसंबती असणार नाही याची दक्षता घ्यावी.
1. विधान मंडळाच्या सभागृहापुढे येणारे तार्यकित प्रश्न, अर्हप सूधना प्रश्न, लक्ष्यवेती सूचना इ. कामकाज गंतालयीन विभागास परिणामकारकरित्या हाताळण्याच्या संदर्भात व त्याबाबत पाठपुरावा करण्याच्या संदर्भात खालील सूचना देण्यात येत आहेत.
- अ) सदर कामकाज परिणामकारकरित्या हाताळले जाये या दृष्टीने त्या संदर्भातील गमुद्याच्या स्वरूपातील टिप्पण्या, उत्तरे, निवेदने इ. सचिवांच्या स्तरावर कान्य होणे अवश्यक आहे. तसेच त्याबाबतची पुढील कार्यवाही विहित मुदतीत होते फिरा नाही, याबाबतची डायरेटी वेळील सचिवांनी स्वतः घेणे आवश्यक आहे.
- ब) विधान मंडळ सचिवालयाकडून अल्प कालावधीची सूचना देऊन, ती महोदयांकडे पाठविलेल्या बाबींवरील माहिती गोळा करण्यासाठी अवधी लोगण्याची शक्यता असल्यास, विभागांच्या सचिवांनी विधान मंडळाच्या सचिवांशी संपर्क साढून त्या बाबींवरील चर्चा दिक्षु नेमून देण्याविषयी सभापती महोदय/अध्यक्ष भ्रहोदय यांचे ओदेश घेण्याबाबत जातीने लक्ष घालावे.
- क) विधान मंडळाच्या अधिवेशन काळात विभागांच्या सचिवांनी कार्यालय सोडण्यापूर्वी दररोज अप्पल्या विभागाचे पुढच्या दिवसाचे सभागृहातील कामकाज व्यवस्थितरित्या हाताळले घेले आहे की नाही, याबाबतची खाली करावी.
- घ) विधान मंडळ अधिवेशनात प्रत्येक दिवशी प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी विधानसभा/विधान-परिषद सदस्यांना छापील उत्तरे द्यावयाची आसतात. त्यासाठी सदस्यांनी विचारलेले प्रश्न 45 दिवस आगोदर विभागांकडे घाठविले जातात. अशा प्रश्नांची उत्तरे कोणत्या तारखोपर्यंत विधान मंडळाकडे याठवावीत यासंबंधीच्या सूचनाही सदर प्रश्न विभागाकडे याठवितानाच विभागाता काळपिण्यात आलेल्या असतात. अशा प्रश्नांची उत्तरे विहित मुदतीत विधान मंडळ सचिवालयाकडे काही घेलेसे घाठविलो न घेल्यामुळे प्रश्नोत्तराच्या छापील यादीभद्रे उत्तर आले नाही वासे छापले जाते. याबाबत घेलेवळी विभागांनी, सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांने काटेक्लोरपणे पालन होईल याची दक्षता सचिवांनी घेणे आवश्यक आहे. या कामात कंसुर ज्ञाल्यास विभागातील संबंधित उप सचिव यांना जनाबद्दार घसन त्याचे विस्तृद कारवाई करण्यात घेईल हे विभागांच्या सचिवांनी उप सचिवांच्या निर्दर्शनास आणुन घावे.
1. जेव्हा भंत्रालयीन विधानांकडे विधानसभा/विधानपरिषद प्रश्न, प्रस्ताव, ठराव, सूचना अथवा अन्य नैमित्तिक चाली विधान मंडळ सचिवालयाकडून पाठविण्यात येतात आणि ज्या विभागांकडे ते पाठविण्यात येतात, त्यांच्याशिवाय अन्य विभागांशीही प्रकरणातील दिग्भायाचा संबंध असेल तर, ती प्रकरणे अन्य विभागांकडे हस्तांतरित न करता "भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 166 अन्यथे तयार केलेल्या नियमावलीतील नियम 15 अनुसार देण्यात आलेले शासनाच्या कामकाजा-रांच्यां अनुदेश त्या पुस्तिकेतील अनुदेश क्र. 54(1) व (2) प्रश्नाबाबत आणि 54(अ)(1)(2) व (3) " (प्रस्तावाबाबत) त्या अन्वये दिलेल्या अनुदेशास अनुसरुन कार्यवाही करणे आवश्यक आहे.
- 3) अताराकित प्रश्न.
- 4) प्रश्नाच्या उत्तरात विसंबती न घाणणेलावत.
- 5) विधानमंडळाच्या कामकाजसंदर्भात विभागांच्या सचिवांनी घ्यावयाची घक्ता.
- 6) विधानसभा/विधान-परिषद प्रश्न, प्रस्ताव, ठराव, निवेदन इ. यांचे हस्तांतरण अन्य विभागांना करण्याबाबतची कारवाई.

तात्काल संवर्भासाठी वरील अनुदेश परिशिष्ट क्र.2 मध्ये उद्घृत केले आहेत :-

7) लक्षणेची सूचने
संस्थानी वराप्रयोगी
कार्यादी.

1. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 व विधानपरिषद नियम 101 अन्वये निकाळेच्या व सर्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सदस्यानी दिलेल्या लक्षणेची सूचना पिठासीन अधिकारी स्वीकृत करतात व त्या विधान भेडळ सचिवालयाकडून संघटित मंत्रालयीन विभागांकडे पाठविण्यात येतात. अशा सूचनांधीरील निवेदनांच्या प्रती विधान मडल सचिवालयाकडे सूचना ज्या दिवशी चर्चेला याव्याची असेल, त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत त्या सचिवालयाकडे पाठविण्यात याव्यात. अपवायत्याक परिस्थितीत सदर प्रती आदल्या दिवशी देणे शक्य नसल्यास, त्या सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी किंगान दोड तास अगोदर पाठविण्यात याव्यात. तसेच सभागृहात शेवटच्या दिवापर्यंत चर्चा न आलेल्या स्वीकृत लक्षणेची सूचनांच्या निवेदनांच्या प्रती शेवटच्या दिवशी पटलावर ठेवण्यात याव्यात. अपवायात्मक परिस्थितीत स्वीकृत लक्षणेची सूचनांच्या निवेदनांच्या प्रती शेवटच्या दिवशी पटलावर न ठेवू शकल्यास सदर प्रती अधिवेशन तंत्यगित शाल्यापासून एक आठव्यांडाच्या झात विधान मडल सचिवालयाकडे पाठविण्याची दक्षता च्यावी. सदर निवेदने गहाराण्ड विधान गंडल सचिवालयाकृत पाठविताना त्या विवेदनानी "संख्येची रूचना निवेदन" अरो शीर्षक देणारी यापे.

2. लक्षणेची सूचनेच्या निवेदनागाठ्ये "अशा परिस्थितीत सामाईरीय समाईरीनी उपस्थित केलेली लक्षणेची सूचना संपुक्तिक याटत नाही." अशा प्रकारचे अभिप्राय विभागांनी देऊ नाही. तसेच अशा त-हेचे आक्षेपाई अभिप्राय निवेदनात येणार नाहीत याबद्यत खाबदरदारी घेण्यात यावी.

3. लक्षणेची सूचनेवरील व हत्तर निवेदने घडकुट्रीत करून न पाठवित ती रोटा प्रिंट युनिटकडून छापून च्यावी य नंतरच ती विधान भेडळ सचिवालयाकडे पाठवावीत.

8) कपात सूचनांमा
सेव्ही उत्तरे
पाठविण्याबाबत.

1. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनात मंत्रालयीन विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवरील (अर्धसंकल्पावर व पुरवणी मागण्यावर) चर्चेच्यावेळी सदस्याकडून देखील येणा-या कपात प्रस्तावांच्या सूचनापैकी ज्या सूचनांवर सभागृहात चर्चा होऊ शकली नाही, त्या स्वीकृत करण्यात आलेल्या कपात प्रस्तावांच्या सूचनाना अधिवेशन संपर्कापासून CO दिवसांचे अत गुंबदित विभागांच्या मंजी महोदयांच्या सहीने कपात सूचना प्रस्ताव देणारा-या सदस्यांना लेखी उत्तरे पाठविण्यात यावीत.

2. कपात सूचनांची उत्तरे विहित मुदतीत निर्गमित केली भावीत या हृषीकोनातून सर्व मंत्रालयीन विभागांच्या सोयीसाठी खालील कार्यपद्धती विहित करण्यात येता आहे :-

(1) ज्यावेळी संबंधित विभागाच्या मागण्यावर सभागृहात चर्चा होत असेल, त्यावेळी विभागातील एका जबाबदार अधिका-याने सभागृहाच्या गंतरीत जपस्थित राहून विशिष्ट अशा कोणत्या कपात सूचना सदस्यातर्फ मांडल्या जातील याची नोंद घावी. तसेच त्यावेळी विशिष्ट अशा कोणत्या कपात सूचनाना मंत्रिमहोदयांनी आपल्या उत्तराच्या भागात उत्तरे विली आहेत याची नोंद च्यावी.

(2) ज्या कपात सूचनांमा उत्तरे दिली गेली नसरील त्या कपात सूचनांची उत्तरे विहित मुदतीत जातील वै पाहण्यासाठी एका जबाबदार अधिका-यास नियुक्त करण्यात यावी.

(3) ज्यावेळी कपात सूचना विभागात प्राप्त होते, त्यावेळी कपात सूचनेचा निषेद्ध ज्या कार्यसानाशी संबंधित असतो त्या कार्यसानाकडे ती पाठविली जाते आणि त्या कार्यसानाकडून त्या कपात सूचनेवरील माहिती मंत्रिमहोदयांच्या विचारार्थ उत्तराच्या दिनांकां अगोदर प्रस्तुत केली जाते. द्यु गाहिती मंत्रिमहोदयांना सादर करीत गासतानाच सदर कपात सूचनेवरील लेखी उत्सरेही मंत्रिमहोदयांच्या सहीने पाठवाव्याची आहे असे गृहीत घरून यासाठी गळवा सादर करण्यात यावा व त्या मधुसास भेंत्रिमहोदयांची मान्यता घेण्यात यावी.

- (4) वरील (3) प्रमाणे मसुदा मान्य झाल्यानंतर, वरील (2) मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या कपात सूचनांची उत्तरे रभागृहात दिली जाऊ शकणार नाहीत, त्या सूचनांकरील उत्तरांच्या स्वच्छ प्रती मंत्रिमळोदयांच्या सहीसाठी सादर घरण्यात याव्यात आणि ती उत्तरे यिनाचिलंब निर्णयित केली जावीत.
3. अनुदानांच्या गागण्यांचील ज्या कपात सूचना विभगात प्राप्त झाल्या असतील त्या सर्व कपात गूचनांची उत्तरे अधिकेशन समाप्त झाल्यानंतर 60 दिवसांचे आत दिली जावीत व ती उत्तरे परिपूर्ण व रुग्णानीय सदस्याचे समाधान होईल अशा प्रकारे संबंधित सदस्यांना पाठविण्यात यावीत.
4. कपात सूचना आपल्या विभागाशी संबंधित आहे किंवा नाही याबाबत त्वरीत निर्णय घेऊन विहित मुदतीत त्याबाबतचे उत्तर पाठवावे अन्यथा दुस-या विभागाशी संबंधित व्याख्यास सादर कपात सूचना तात्काळ त्या विभागास पाठवावी.

1. विधानमंडळ अधिकेशन कालावडीमध्ये विधानसभा/विभागपरिषद सभागृहात मंत्री/राज्यमंत्री आशवासने देतात, तसेच मा.अध्यक्ष/मा.सभापती हे काही घेलेस निवेश देतात. ती गाबवासने महणून घरली जातात. आशवासनांच्या नमूनांची प्रमाण यादी परिशिष्ट-3 मध्ये देण्यात आसेली आहे.

1) महाराष्ट्र विधानमंडळाच्या सभागृहांमध्ये मा.मंत्री/राज्यमंत्री यांच्याकडून शासनांच्या-वर्तीने जी आशवासने देण्यात येतात, त्या आशवासनांची पूर्तता आशवासन दिल्या दिवसांपासून 90 दिवसांच्या अस करणे आवश्यक आहे. ज्या आशवासनांची पूर्तता अपरिहार्य कारणामुळे विहित मुदतीत महणाऱ्येच 90 दिवसांत करणे शक्य नाही अशा प्रकरणी ही बाब योग्य स्पष्टीकरणासह संबंधीत आशवासन सुगिरीच्या निर्दर्शनास आणावी व माहिती पाठविण्याकरिता त्याच्याकडून मुश्तवाढ माचकूल घ्यावी. याबाबत विभागांनी कटाकाने दक्षता घ्यावी.

2) आशवासन पूर्तीची माहिती विहित विवरणपत्रात पाठविणे आवश्यक आहे. आशवासनपूर्तीच्या विहित विवरणपत्रातील रक्काना क्रमांक 7,8,9 व 10 मधील माहिती निश्चितपणे आणि परिपूर्ण भरण्याची दक्षता सर्व मंत्रालयीन विभागानी घ्यावी.

1) आशवासनांच्या पूर्तेबाबत कार्याधारी करण्यापूर्वी अनेक बेळा मंत्रालयीन विभागांना आशवासन कोणत्या संदर्भात दिले गेले हे पाहण्यासाठी सभागृहाच्या बैठकीची कार्यवृत्ते तपासाऱ्यी लागतात. अशाबेळी ज्या विभागास संदर्भासाठी अशा प्रती तपासावयाच्या असतील त्यांनी आपल्या विभागातील संबंधित सहाय्यकास संसदीय कार्य विभागाशी प्रत्यक्ष रूपर्क साधण्याविषयी सूचना याव्यात.

2) जर एखादा आशवासनाचा विषय विभागाशी संबंधित नसेल तर ते आशवासन संबंधित निर्दर्शनाला त्या विभागाच्या पूर्वसमतीनेच हस्तांतरित करावे व तसे संसदीय कार्य विभागास व विभाग मंडळ सचिवालयास कलवावे.

3) एखादा आशवासनाच्या संदर्भात कार्यवृत्तातील आशय घ्यानात घेता त्यावर कोणतीही कार्याधारी अपेक्षित नाही असे संबंधित विभागास वाटल्यास त्या विभागाने ही बाब योग्य त्या समर्थनासह संबंधित आशवासन समितीच्या निर्दर्शनास आणावी व तसे या विभागास कलवावे. तदूनतर समितीच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करावी.

4) आशवासन पूर्तेबाबतची माहिती विहित विवरणपत्रात (45 प्रतीत) संसदीय कार्य विभागाकडे पाठवावी. पूर्तीची माहिती पाठविताना त्या संदर्भात काढलेले शासन निर्णय, परिपत्रक, आदेश इत्यर्थीच्या प्रती आशवासन पूर्तेब्या विवरणपत्रासोबत जोहणे गावश्यक आहे.

9) 1) मंत्री, राज्यमंत्री यांनी सभापृष्ठात विलेल्या आशवासनांवर करावासाची कापैचाढी.

2) आशवासन पूर्तीची माहिती विहित मुदतीत व विहित विवरण पत्रात सावर करणेबाबत.

3) विधानमंडळात देण्यात आलेल्या आशवासनांची पूर्तता करण्याचावत.

5) ज्यावेळी आशवासन पूर्तीचापत्री माहिती प्रयोग आठ वर्षांपार्ही असरे त्यावेळी ती उसर्ही प्रार्थी विभागाकडे घाठवायी.

6) ज्यावेळी विधान मंडळ सचिवालयाकडून पत्रद्वारे अथवा त्यांच्या समितीच्या गहनालाई नमुद केल्यानुसार अधिक माहिती पाठवावाची असेहे त्यावेळी ती परस्पर विधान मंडळ सचिवालयाकडे पाठवायी.

4) विधानमंडळाच्या अधिवेशनात शासनांतरस दिली जाणारी आपवासने,

1. विधानसभा/विधानपरिषद यामधील कांदण्याशीच्या शातिंतरदत्ताचे वरिक्षण करताना "आपण माहिती दिली तर चौकवारी वरु " अशा प्रकारर्दी मंकी, शुल्कमंकी, उपमंकी यांनी विधान मंडळ राहील्यांना उद्देश्यानुसार केलंसो विधाने गाढल्यात. आशा त-हेची सर्वर्ती विधाने " शासनातर्फी दिली येतेसी आवश्यक " महणून मानण्यात यावो. नवालवेळ निवासांनी अशा विधानांच्या शासनातर्फी विधान मंडळात दिलेला यापा-या अन्य अपवासनांप्रमाणे आपवासन पूर्तीसंबंधीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. अशा विधानांच्या संदर्भात विधानमंडळ राहील्यांनी जर संबंधित मंजूरीकडे किंवा विभागाकडे आवश्यक भांडिली युद्धिली नाही असे आढळून आले तर मंशालवीन विभागांनो " राहील्यांकडून आवश्यक गाहितीन म युटेसी गेल्यामुळे मुळोता कार्यवाहीत प्रश्न उद्भवत नाही " असे महाराष्ट्र विधान मंडळ संघिवालदास आपवासन पूर्तीच्या निवासानुसार कहायावे.

10) भागार्थ
विधानसभा नियम -
७७ अन्वये प्राप्त
दोणारे रुहकुंबीचे
प्रस्ताव आणि
गहाराब्द्र विधान-
परिषद नियम ९३
अन्वये प्राप्त
दोणारे प्रस्ताव,

1. विधानमंडळ अधिवेशन काळात महाराष्ट्र विधानसभा नियम ७७ अन्वये निकडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या कोणत्याही विशिष्ट वार्ताची चर्चा, वहूप्रयासांनी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात यावे असे विविध विविधांवरील प्रस्ताव डांमेक विधानसभा राहील्यांकडून माननीय अध्यक्षांना सादर केले जातात. त्याच्याप्रमाणे गहाराब्द्र विधानपरिषद नियम ७३ अन्वये एखादा विधानपरिषद सदस्यांची निकडीच्या सार्वजनिक गहत्त्वाच्या वार्तीवर चर्चा, उपस्थित करण्याची इच्छा असेल तर त्या सदस्यातर्फी तसा प्रस्ताव यानीय संघापतीवांड सादर केला जातो.

2. ज्यावेळी माननीय वाध्यकांकडे नियम ७७ अन्वये विधानराखेचे कामकाज तहकूब करण्यासाठी प्रस्ताव सादर केला जातो त्यांवरीली अशा स्थगन, प्रस्तावाच्या सुचनांवर भाजनीय अध्यक्षांतर्फी आदेश दिले जातात. काही वेळा " संबंधित वार्तीवर शासनात विशिष्ट कारीगी " , असे आदेश माननीय अध्यक्षांकडून विले जातात. असे निवेदन विशिष्ट कालावधीत अथवा निवेदन विनाकास करण्यात यावे असे आदेश नसतील परंतु, केवळ " वास्तवाने निवेदन करावे " असे आदेश अरासील तर अशी निवेदने करण्यासदर्गीत सुसूचता वातावरी या दृष्टीने खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :-

अ) ज्यावेळी एखादा निकडीच्या वार्तीवर चर्चा, कारणासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्याकाऱ्यात गहाराब्द्र विधानसभा नियम ७७ अन्वये प्रस्ताव प्राप्त होईल त्यांवरीली गाननीय अध्यक्षांनी अन्यथा निवेद दिले नसतील (निवेदन संबंधित प्रस्तावावर विशिष्ट वार्तावधीत असेच विशिष्ट तारखीत निवेदन करावे) व पक्षात शासनाने निवेदन करावे एवढेच आदेश असतील तर असे निवेदन आदेश दिल्या दिक्षाप्राप्त दोन नियमांचे आहे करणे आवश्यक आहे. उदा. अध्यक्षांनी आठवड्याच्या सुरक्षातीला स्थानांवरीले सोमवारी निवेद दिले असतील तर निवेदन कुप्रवारपैत जसांवर लागेल. गव्ह अपरिहार्य परीक्षेसहीत संबंधित भौतिक्षम्होदयांनी माननीय अध्यक्षांची संमती घेऊन निवेदन त्यानंतर पुढील दोन दिवसांत करण्यात प्रत्यवाय असण्यार नाही.

ब) माननीय अध्यक्षांच्या निवेदानुसार त्या प्रकरणी शासनातर्फी निवेदन करण्यात येणार असेल त्या दिवसाच्या अद्यल्या दिवशी उदा. जर निवेदन २ लालडोस कालवायाचे असेल तर । तारडोस निवेदनाच्या ५ ग्रन्ती नाननीय अध्यक्षांच्या माहितीकरिता त्यांच्या आर्यांत्यात संबंधित भौतिक्षम्होदयांच्या अथवा रुज्यगोळ्याच्या स्पाशारेने पाठवावाच्या विनंतीकावासोक्ता पाठविण्यात याव्यात. तसेच त्या पक्षाची एक इत निवेदनाच्या प्रतीक्षेह संसदीय कार्य विभागाकडे नाही संसदीय कार्य यांच्या महितोसाठी पाठविण्यात यावी.

3. ज्यावेळी महाराष्ट्र विधानपरिषद नियम ७३ अन्वये प्राप्त झालेल्या सूचवेद्यर भासनीय सभापतीकडून " शासनगे निवेदन करावे " असे आदेश प्राप्त होतील त्यावेळी माननीय सभापतींनी एडाडा विशिष्ट कलावधीत निवेदन करण्यात यावे असे निवेदन दिले नक्तील नर संबंधित सूचनेतील घटनेचे गांभीर्य व त्यावर शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही या बाबी विचारात घेऊन तरो निवेदन विनाविलंब करणे आवश्यक आहे. यासाठी साधारणतः दीन दिक्षांचा कालावधी याईल. मात्र एडाडा विभागाचतु पुरेशा माहिती जमावी निवेदन करण्यासाठी विलंब होणार असेल तर संबंधित मंत्रिमहोदयांनी ही बाब माननीय सभापतींना स्वतः पर लिहून निदर्शनास आणून देणे आणि त्यांगाणे निवेदन करण्याची अनुमती घेणे इष्ट आहे. विधानपरिषदेत अशा प्रकारे निवेदन करण्यासाठी खालील पद्धत अनुसरण्यात यावी :-

अ) एडाडा विशिष्ट अशा विवशी निवेदन करण्याची अनुमती मासांने प्रत निवेदनाच्या प्रतीसह संबंधित मंत्रिमहोदयांच्या सहीने माननीय सभापतींना पाठविण्यात यावे।

ब) निवेदनाच्या 200 प्रती, निवेदन करावयाचे असेल तर त्या दिवसांपूर्वी एक दिवस किंवा उशिरात उशिरा म्हणजे सभागृहाची बेठक सुरु होण्यापूर्वी दोन तास अगोदर विधान-परिषदेच्या १२-२ शाखेत देण्यात याव्यात. तसेच निवेदनाची एक प्रत वर नमूद केलेल्या पत्राच्या प्रतीसह संसदीय कार्य विभागास माननीय भंडी, संसदीय कार्य यांच्या माहितीसाठी पाठविण्यात यावी.

4. वर नमूद केल्याप्रमाणे विधानसभा आणि विधानपरिषद यांच्याकडे प्राप्त होणा-या प्रस्तावांचे गांभीर्य व त्यावर शासनाने करावयाची तातडीची उपायशोजना आणि अशा प्रस्तावांचील मा. अध्यक्ष/भा. रामापती याचे आदेश विचारात घेऊन संबंधित मंत्रालयीन विभागाने वरीलप्रमाणे उचित कार्यवाही विनाविलंब करावी.

1) आशवासनाच्या नमून्याची जी प्रगणित यादी आहे त्या " यादीत " माहिती पटलावर ठेवण्यात येईल " असे शब्द प्रयोग "आशवासन" या सदरात येतात. ज्यावेळी लक्षणेची सूचनेच्या संदर्भात अथवा कठर चर्चेच्या संदर्भात शासनातर्फ " अधिक माहिती पटलावर ठेवली जाईल " अशा प्रकाराचे आशवासन दिले जाते, त्यावेळी विभागांनी ती माहिती संबंधित सत्रातच विधानसभा/विधानपरिषदेच्या पटलावर ठेवणे अत्यावश्यक आहे. तथापि, जर अशी माहिती पटलावर ठेवण्यास अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सांगितले असेल तर ती माहिती पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पटलावर ठेवणे आवश्यक आहे. माहिती पटलावर ठेवण्याबाबत जी आशवासने दिली जातात, त्या आशवासन पूर्तीबाबत गाहिती ज्या अधिवेशनात अशाप्रकारे आशवासन दिले असेल त्याच अधिवेशनात अथवा पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची कार्यवाही न चुकता करावी.

2) तरेच अशा प्रकारची माहिती पटलावर ठेवली म्हणजे आशवासनांची पूर्तता होत नाही. ती पूर्तता होण्यासाठी या विभागाने विहित केलेल्या विवरणपत्रात आशवासन पूर्ती केव्हा झाली याजालतचा जो रक्कना आहे त्या रक्कान्यात माहिती पटलावर केव्हा ठेवण्यात आली, तो दिनांक नमूद करून विहित विवरणपत्राच्या 45 प्रती या विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे.

1. शासनाचे अंगीकृत व्यवसाय, मंडळे, महामंडळे, स्वायत्त संस्था, कृषि विद्यापीठे इ. चे वार्षिक अहवाल त्यांच्या मंत्रालयातील प्रशासकीय विभागाच्या मंत्रिमहोदयाकडून विधानमंडळाला सादर करताना खालीलप्रमाणे कार्यपद्धती अनुसरावी.

(अ) गंडळे, महामंडळे वगैरेचे जे अहवाल विधानमंडळास सादर करणे आवश्यक असतात असे अहवाल, अहवाल वर्ष समाप्त झाल्यावरोबर तावडतोव दुस-या वर्षी विधानमंडळास सादर करण्यात यायेत.

11) विधानमंडळ सभागृहात माहिती पटलावर ठेवण्या-संदर्भात.

12) विधानमंडळास अहवाल खादर करण्याची कार्यपद्धती.

(अ) अहवाल सादर करण्यात जर कांडी जिगिडीचे कारणामुळे विलंब झाला असेल तर अहवालाच्या प्रती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यासाठी विधान गड्ढ समिवालयास पाठ्यीत असताना अहवाल सादर करण्यास कोणत्या कारणामुळे विलंब झाला आहे आणि हा विलंब टाळणे शक्य होते काय यावतलचे स्पष्टीवरण शिखान मंडळ रानिवालयास पाठवावे.

(इ) ज्यापेंद्री संबंधित मंत्रिगदोदय विलंब इसलेला अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील, त्यावेळी मंत्रिमंडळाच्यांना संबंधित गवाजपीने विभागाने "विलंब का झाला" यांचांतची माहिती उपलब्ध करून शावी न्हणाऱ्ये रुक्मिणी गंत्रिगदोदय विलंबाच्या खुलाशासह, अहवाल सभागृहात ताकर करू शकतील.

(३) विधानसभा/विधान - १) महाराष्ट्र विधानसभा नियम क्र. ४७ व महाराष्ट्र विधानारिषद नियम क्र. ४६ अन्यथे परिषद सभागृहामध्ये अनुक्रमे मा. आध्यात्मी/गा. सभापतीची नववानपि घेऊन राईजनिक हिताच्या दुर्घटीने महत्त्वाच्या कायद्यावाने विशेष असलेल्या बाबीचर मंत्रिमंडळाच्यांनी, एखादे विशेष नियेदन एका सभागृहात केले तर, तेच नियेदन त्याच दिवशी संबंधित मंत्रिमंडळाच्यांनी दुसऱ्यादी सभागृहात केले पाहिजे याची कृपया दक्षता द्यायी.

१४) विधानमंडळ
अधिवेशन काळात
बैठका न
बोलविणे.

१) विधानमंडळाचे अधिवेशन ही सर्वोच्च नेतृत्वानिक जाग्रत्वादारी आहे. विधानमंडळाचे कामकाज चालू असताना विधानमंडळाच्या सदस्यांनी त्या बेळवीना उपस्थित राहणे आवश्यक असते. तेव्हा ज्या अन्य बैठकीना लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहणी आवश्यक असते, अशी वरेण्यतीटी बैठक विधानमंडळाच्या अधिवेशन काळात जावोनित करू नये.

१५) विधीमंडळातील
वाशासकीय
कामकाजामध्ये
पालावयाच्या
कार्यफलदत्तीताचत.

१) विधान मंडळ सचिवालयाकडून अशासकीय दिलेले/ठराव यांकिंवाच्या सूचना ब-याच अगोदर देण्यात येतात. अशा वेळी त्या रांचित विभागाने त्यावर अंतिम बेलेटमध्ये विधेयके/ठराव समावेश द्याण्याची बाट न पहात सुचना प्राप्त झाल्यानंतर लाई त्यावर योग्य ती कार्यवाही सुरु करावी व त्या अरुणेगाने गंत्रिमंडळारप्रमाणे ठेवावयाच्या टिप्पणीरा प्रभारी गंत्यांची मान्यता घेण्यात याची. (नियमित मंत्रिमंडळ प्रस्तावाप्रमाणे अशासकीय कामकाजाच्या टिप्पणीसु मंत्रिमंडळ सचिव/मुख्यमंत्री यांची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही.) अशा प्रकारे मान्यता घेतलेल्या टिप्पण्या मंत्रिमंडळ सचिव कार्यालयार 'मंत्रिमंडळ बैठकीन्ह्या' दिवशी दुपारी १२.०० बाजेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात याची.

२) अशासकीय कामकाज संवैधानिकता: प्रत्येक वार्षिक बैठकीला शुक्रवारी दोन्ही सभागृहांत घेतले जाते, कोणती अशासकीय विधेयके अथवा ठराव पद्धतीची च्यावयवाचे हे विधान मंडळ सचिवालयाकडून बेलेटदारा संवैधानिकता: पर बुद्धवारी ठर्यायले जाते. याप्रमाणे बेलेटमध्ये जी विधेयके/ठराव येतात त्यापेकी कोणते कामकाज शुक्रवारी विचारार्थ च्यावयवाचे हे विधानसभा नियम क्रमांक-२१४ व विधानपरिषद नियम क्रमांक-२१० अन्यथे नियुक्त केलेल्या अशासकीय विधेयके व ठराव धावावताच्या सांत्याकडून दर्शिले जाते. रुमिती प्रमुख नंतर आपला अहवाल संबंधित सभागृहात प्रयेत्नुगार अशासकीय कामकाजाच्या आदल्या दिवशी सादर करतात आणि तसा अहवाल सादर ठरावात येणार जसल्याचा सुरु उर्लेळा दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात (आंद्र ओफ द डे) केलेला असतो. आल्यान, आता प्रत्येक अधिवेशनापूर्वी आपल्या विभागात विधानमंडळ कामकाजासंदर्भात जाळवार अंतिमारी रुमिती नियुक्ती केली जाते, त्यांना खालीलप्रमाणे संपष्ट अशा सूचना दिल्यास सोबोने होईल. :-

(अ) शुक्रवारी कोणते अशासकीय कामकाज पिचारावे येण्याची शक्यता आहे याची माहिती त्यांनी विधान मंडळ सचिवालयाच्या संबंधित शाळेकडून यर बुद्धवारी संचयाकाळी मिळवावी.

(ब) वरील (।) अन्यथे गाहिती मिळविल्यानंतर जर आपल्या विभागाशी संबंधित कामकाज असेल, तर त्यावताची माहिती विभागाने गंत्रिगदोदय, राज्यसंघी आणि सचिव यांना आणि त्या विषयावरील गंत्रिमंडळाच्या विचारावे तापार केलेल्या टिप्पणीच्या प्रमाणे सचिवांन्याच्या कार्यालयाकडे द्याव्यात.

(क) अदीकारांनी कार्यवाही केल्यानंतर प्रत्येक गुरुवारी दोनही सभागृहाच्या उपरोक्त समितींनी कोणतो अडूनसे सादर केला आहे यांनी माहिती घेऊन, अधिकारी विभागाशी संवेदित कामकाज ध्यावाचे मान्य काले असेल, तर तसेच सर्व वर्षांमध्ये नवी, राज्यांत्री आणि सचिव यांना तात्काळ व कोणत्याही परिस्थितीत, मुख्यमंत्री होण्याची मत्रिमंडळाच्या बेळकोप्यी घावी.

1. विभागात विद्यामंडळ कामकाजाचे बाबतीत नेमण्यात आलेल्या जबाबदार अधिका-यांनी अधिवेशनां काढात रात्रक रात्रून प्रत्येक दिवसांच्या कामकाजाच्या क्रमात जे काही कामकाज त्या विभागाचे किंवा त्या विभागाशी संबंधित असलेले कामगाज घाडायिले असेल ते त्या कायांलयाच्या संबंधित अधिका-याच्या नजरेस आणून दिले पाहिजे. तसेच त्या कामकाजाच्या रांगांत्रित अधिकारी-यांनी संबंधित मंत्री/राज्यमंत्री महोदयांना त्याबाबत वर्णन देऊन आवश्यक ती माहिती पुरविली गेली पाहिजे व ते कामकाज सभागृहात घावाईत पार पडते किंवा नाही घावाबत ददा राहिले पाहिजे.

1. विधानमंडळ अधिवेशन चालू अहुताना सभागृहामध्ये मा.राशपती व मा.अध्यक्ष काही झकरणी संबंधित भिन्नग्रहोदयांना अथवा मंत्रालयीन विभागांना निवेश देतात. सदर निवेशाचाचत गतिमानग्रहोदयांकाहून तप्परतेने कार्यवाही करून त्या कार्यवाहीची माहिती लवकरात लवकर मा.संगापती अथवा भा. अध्यक्षांना काढविणे आवश्यक आहे.

1. विधान भंडळ सचिवालयाने शासनाच्या असे निवर्णनासु आणसे आहे की, विधानभवनात विधानसभा/विधानपरिजदेव्या सभागृहात अधिका-यांसाठी असलेल्या गैलरीमध्ये जागा उपलब्ध नसल्यास बरेचव्या अधिकारी व कर्मचारी गैलरीत उभे राष्ट्रून गर्वी करतात. गैलरीत उभे राष्ट्रून मान्य प्रथांशी विसुंगत आहे. सदर गैलरीत अस्यात कभी जागा उपलब्ध असल्यामुळे फक्त मंत्रालयीन विभागांचे सचिव व तत्सम घरिंग अधिकारी यांच्यासाठीच जागा उपलब्ध होऊ शकते. घरिंग अधिकारी गैलरीत उभे असल्यास तेथे असलेल्या कनिष्ठ अधिका-यांनी त्यांना द्वरित असली जागा उपलब्ध करून घावी. इतर अधिकारी व कर्मचारी वर्गांसाठी बसण्याची जादा सोय गहणून दोनही सभागृहाच्या ग्रेक्षक गैलरी वैनारीला गैलरीत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकारी गैलरीची प्रवेश पत्रिका घारणा करणा-यांनाच गैलरीत प्रवेश मिळू शकेल.

1) विधानमंडळ सदस्यांना विधानमंडळास जनकर्त्त्यांच्या अपल्ली कर्तव्ये योग्य त-हेने पार पाडण्यासाठी जेवहा गोपनीय नसलेली माहिती पुरविण्याची ते विनंती करतील तेव्हा अशी माहिती विशिष्ट लिंगावाची पुरविण्यात यावी.

2) साधारणत: जी माहिती सर्व सभागृहाला देता येते ती एखाद्या सदस्यालाही देता येईल, मात्र, अशी भांडिती देता अहुताना एकच गोष्ट युछ्यतः विचारात घ्यावयाची आहे अणि ती गहणाऱ्या अशी भांडिती देणे जनहिताच्या दृष्टीने योग्य आहे की नाही, या संदर्भात ज्या एखाद्या विशिष्ट विभागाकडे अशी विनंती आली असेल तो विभाग माहिती गोपनीय स्वरूपाची आहे किंवा काय वाचाबत, आवश्यकतेनुसार, सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्णय घेऊ शकेल, या परिस्थितीत सर्व विभागांना पुन्हा अशी विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी ज्या ज्या वेळी

16) विभागाच्या

संबंधित अधिका-यांनी विधी-मंडळाचे कामकाज संबंधित मंत्री/राज्यमंत्री यांच्या नजरेस समाप्ताचाचत.

17) सभागृहामध्ये गा.

अध्यक्ष/गा. अमापती यांनी दिलेल्या निवेशाचाचर कार्यवाही करण्याचाचत.

18) खंकीर्ण वाची.

19) विधानमंडळ

सदस्यांना माहिती पुरविण्याच्याचत.

विद्यानभंडळ सदस्याकडून काही गाहिती मार्गविली जाईल त्यावेळी ती माहिती विनाखिलांब पुरुविली जाईल याची दक्षता ध्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार य नावाने,

महाराष्ट्र इंडिया
(प्रतिमा उमरजी)
सचिव,
महाराष्ट्र शासन.

प्रति :-

- 1) मुख्य सचिव/सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
- 2) मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव,
- 3) उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,
- 4) सचिव, महाराष्ट्र विद्यान मंडळ सचिवालय, विद्यानभवन, मुंबई,
- 5) सर्व मंत्री/राज्यमंत्री याचे खाजगी सचिव,
- 6) सर्व मंत्रालयीन विभाग,
- 7) निबंड नस्ती.

परीक्षिष्ट - I

ख. क्र.	पुरीपत्रक क्रमांक	दिनांक	विज्ञासमा/विवानपरिषद सूचना प्रश्न, दार्शकित प्रश्न व अतार्थित प्रश्न हस्तालेखाबाबत.
1.	एलईजी- 1082/5084/पाच	14 जुलै, 1982	
2.	एलईजी- 1086/पाच	13 जानेवारी, 1986	
3.	एलईजी- 1086/3/पाच	18 जुलै, 1986	
4.	एलईजी- 1087/1/पाच	23 मार्च, 1987	
5.	एलईजी- 1087/5124/पाच	16 जून, 1987	
6.	एलईजी- 1087/3/पाच	11 फेब्रुवारी, 1988	
7.	एलईजी- 1088/पाच	9 जून, 1988	
8.	एलईजी- 1088/पाच	11 जुलै, 1988	
9.	एलईजी- 1088/पाच	13 जुलै, 1988	
10.	एलईजी- 1088/पाच	11 ऑक्टोबर, 1988	
11.	एलईजी- 1090/प्र.क्र. 28/पाच	9 जुलै, 1990	
12.	एलईजी- 1091/120/प्र.क्र. 9/पाच	2 फेब्रुवारी, 1991	
13.	एलईजी- 1091/766/प्र.क्र. 9/पाच	29 जून, 1991	
14.	एलईजी- 1091/766/प्र.क्र. 9/पाच	9 जुलै, 1991	
15..	एलईजी- 1092/2/पाच	4 जुलै, 1992	
16.	सा.प्र.वि.क्र.मु.स. 1092/215/एफ	9 जुलै, 1992	
17.	एलईजी- 1091/766/प्र.क्र. 9/पाच	9 सन्टेपर, 1992	
18.	एलईजी- 1093/1514/पाच	16 सन्टेपर, 1993	
19.	एलईजी- 1095/433/पाच	6 एप्रिल, 1995	
20.	एलईजी- 1097/प्र.क्र. 22/पाच	2 जून, 1997	
21.	एलईजी- 1098/प्र.क्र. 20/98/पाच	20 एप्रिल, 1998	
22.	एलईजी- 1098/1485/प्र.क्र. 46/पाच	3 ऑक्टोबर, 1998	

अ. क्र.	परिपत्रक क्रमांक	दिनांक
लक्षणेशी सूचना		
1.	एलईजी- 1083/सीआर-32/पांच	15 मार्च, 1983
2.	एलईजी- 1083/2/पांच	21 जुलै, 1983
3.	एलईजी- 1083/सीआर-32/पांच	12 ऑगस्ट, 1983
4.	एलईजी- 1086/1570/पांच	26 ऑगस्ट, 1986
5.	पत्र क्र.एनएएस- 1088/प्र.क्र. 18/तीन	8 मार्च, 1989
6.	पत्र क्र.एनएएस- 1088/प्र.क्र. 18/तीन	20 मार्च, 1989
7.	क्र.एलईजी- 1089/2/पांच	12 जुलै, 1989
8.	क्र.एलईजी- 1089/2/पांच	28 ऑगस्ट, 1989
9.	एलईजी- 1090/3/प्र.क्र. 23/पांच	14 जून, 1990
10.	एलईजी- 1090/4/पांच	13 डिसेम्बर, 1990
11.	अ.शा.पत्र क्र.एलईजी- 1091/प्र.क. 39/पांच	7 ऑक्टोबर, 1991
12.	एलईजी- 1092/1/पांच	5 मार्च, 1992
13.	एलईजी- 1094/3/पांच	25 नोवेंबर, 1994
14.	एलईजी- 1096/1447/प्र.क. 45/पांच	4 ऑक्टोबर, 1996
15.	एलईजी- 1097/168/प्र.क. 13/पांच	27 फेब्रुवारी, 1997
16.	एलईजी- 1097/168/प्र.क. 13/पांच	28 एप्रिल, 1997
17.	एलईजी- 1097/1196/पांच	24 सप्टेंबर, 1997
कपात सूचना		
1.	बीयुडी- 1082/272/पांच	17 ऑगस्ट, 1982 (इंग्रजी)
2.	बीयुडी- 1082/पांच	5 मे, 1983
3.	बीयुडी- 1084/पांच	5 ये, 1984
4.	बीयुडी- 1086/पांच	18 मार्च, 1986
5.	बीयुडी- 1086/पांच	3 सप्टेंबर, 1986
6.	बीयुडी- 1087/2/पांच	24 नोवेंबर, 1987
7.	बीयुडी- 1088/2/पांच	7 जून, 1988
8.	बीयुडी- 1088/3/पांच	21 डिसेम्बर, 1988
9.	बीयुडी- 1089/1/पांच	30 मार्च, 1989
10.	अ.शा.पत्र क्र.एलईजी- 1089/1445/पांच	15 नोवेंबर, 1989
11.	बीयुडी- 1090/3/पांच	6 जुलै, 1990
12.	बीयुडी- 1091/86/प्र.क्र. 7/पांच	28 जानेवारी, 1991
13.	अ.शा.पत्र क्र.बीयुडी- 1091/प्र.क. 36/पांच	30 सप्टेंबर, 1991
14.	बीयुडी- 1092/3/पांच	7 डिसेम्बर, 1992
15.	अ.शा.पत्र क्र.बीयुडी- 1092/प्र.क. 3/पांच	15 डिसेम्बर, 1992
16.	बीयुडी- 1093/95/पांच	25 जानेवारी, 1993
17.	बीयुडी- 1093/552/पांच	8 एप्रिल, 1993
18.	अ.शा.पत्र क्र.बीयुडी- 1093/1242/पांच	8 जुलै, 1993
19.	बीयुडी- 1088/1/पांच	27 मार्च, 1998

अ.क्र.	परिवक्र क्रमांक	दिनांक	
1.	सा.प्र.वि.क्र.विसआ-107। वि.क.5	23 डिसेम्बर, 1971	विद्यानमंडलाच्या अधिवेशनात शास्त्राकडून दिली ज्ञाणारी आशयाराने-
2.	विसआ-विपआ-1083/सहा	17 जून, 1983	
3.	विपआ-1083/सहा	17 सप्टेंबर, 1983	
4.	विपआ-समिती-1085/4235/सहा	25 जुलै, 1985	
5.	विपआ-1987/260/सीआर/107/सहा	19 फेब्रुवारी, 1987	
6.	विसआ-समिती-1088/3646/149/सहा	24 जून, 1988	
7.	एलईजी-1089/1/पांच	11 मार्च, 1989	
8.	विसआ-1090/प्र.क्र.6/सहा	23 एप्रिल, 1990	
9.	विसआ-1090/प्र.क्र.6/सहा	5 जून, 1990	
10.	एलईजी-1090/प्र.क्र.27/पांच	7 जुलै, 1990	
11.	एलईजी-1090/प्र.क्र.48/पांच	2 जानेवारी, 1991	
12.	विसआ-1091/12।/सीआर-।/सहा	3। जानेवारी, 1991	
13.	अ.शा.पत्र क्र.मुम्स-फार्डल कक्ष 458/12	13 सप्टेंबर, 1991	
14.	विसआ-1991/64/सीआर-2/सहा	3। जानेवारी, 1992	
15.	विपआ-1092/767/प्र.क्र.4/चार	4 ऑगस्ट, 1992	
16.	विपआ-समिती-1096/1163/प्र.क्र.।/चार	23 मे, 1996	
17.	विपआ-समिती-1998/प्र.क्र.4/चार	30 मार्च, 1998	
1.	एलईजी-1085/पांच	15 जून, 1985	विद्यानमंडलास अहवास सांदर करण्यानाहताची कार्यवाही.
2.	एलईजी-1086/सीआर-46/पांच	18 सप्टेंबर, 1986	
3.	एलईजी-1090/प्र.क्र.26/पांच	9 जुलै, 1990	
4.	अ.शा.पत्र क्र.एलईजी-109।/पांच	19 सप्टेंबर, 199।	
1.	एलईजी-1090/प्र.क्र.16/पांच	24 एप्रिल, 1990	विद्यानसाधा/विद्यानपरिषद समाख्यामध्ये करावयाचे विशेष निवेदन.
1.	अ.शा.पत्र क्र.एलईजी-109।/प्र.क्र.28/पांच	14 ऑगस्ट, 199।	विद्यानसाधा विद्यानपरिषद कागजागागाड्ये पाठावयाच्या वर्गापट्टीतीवागत.
1.	एलईजी-1092/2/पांच	28 जुलै, 1992	विद्यानान्वया संबोधित अधिका-यांनी विद्या
2.	विमंग-1092/1680/पांच	5 सप्टेंबर, 1992	गंडलाचे कामकाज संबोधित मंत्री/राज्यगंत्री योज्या नजरेस आणण्याचावत.

अ.क्र.	परिपत्रक क्रमांक	दिनांक
रामानृहस्तीय अध्यक्ष/ गुभापती यांनी दिलेल्या निवेशावर कार्यवाही करण्याबाबत.	अ.शा.पत्र क्र.विसआ-1092/सहा	16 नोव्हेंबर, 1992
संकीर्ण बाबी.	1. गीएलझी- 1758/एच	6 जलेवारी, 1959
	2. साप्रवि क्र. एमआयएस- 1063/73324/बी,	7 जुलै, 1965
	3. एलझी- 1075/दोन	22 सप्टेंबर, 1975
	4. एलझी- 1089/पांच	31 जानेवारी, 1989
	5. एलझी- 1083/1/सीआर- 33/पांच	23 मार्च, 1983

परिशिष्ट क्र.2

(स.प्र.वि.परिवर्तन नं. 1091/8/18(र. व का.), दिनांक 11 जुलै, 1991.)

विधानसभा / विधानपरिषद प्रश्न, प्रस्ताव, उत्तर, निवेदन, इ. यांचे हस्तांतरण अन्य विभागांना करण्याबाबतची कार्यवाटी भारतीय संघीयताच्या अनुच्छेद 160 अन्यथे तपार केसेल्या नियमाकडीतील नियम 15 अनुयार देण्यात आलेले शासनाच्या कामकाजसंबंधी अनुदेश ह्या प्रस्तावकेतील अनुदेश.

54(1) जेव्हा विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या एखाद्या सदस्यांने विचारलेला एखादा प्रश्न नियनिराळ्या भूम्याच्या नियमांगाडाली असेलल्या विभागांशी संबंधित असेल तेव्हा, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या सचिवांनी असा प्रश्न ज्या विभागाकडे पाठविला असेल त्या विभागाच्या प्रभारी मंत्र्यांशी त्याचे उत्तर दिले पाहिजे.

(2) अशा प्रश्नासाठे उत्तरे देण्यापूर्वी, उपरोक्त मंत्र्यांनी त्या प्रश्नाचे जे भाग इतर विभागांशी संबंधित आहेत, त्या आगांविषयी दावयाच्या उत्तराबाबत त्या संबंधित विभागांच्या प्रभारी मंत्र्यांशी विचारक्विनिमय केला पाहिजे.

54-अ(1) जेव्हा महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाकडून राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सम्भागात भागांच्यासाठी योजिलेला एखादा ठराव किंवा प्रस्ताव कोणत्याही विभागास मिळाला असेल आणि त्या ठरावाचा किंवा प्रस्तावाचा दिग्य हा, ज्या विभागास मिळाला असेहे त्या विभागांशी आणि दुस-या एखाद्या विभागांशी किंवा विभागांशी सुट्टा संबंधित असेल, तेव्हा ज्या विभागास असा ठराव किंवा प्रस्ताव मिळाला असेल त्या विभागाने त्यावर कार्यवाही केली पाहिजे आणि त्या प्रयोगनार्थ अशा विभागास अशा संबंधित विभागाचा किंवा विभागांचा त्या ठरावाशी किंवा प्रस्तावाशी जितपत संबंध घेत असेल, तितपत त्या दुस-या विभागासा किंवा विभागांना त्या ठरावाबाबत किंवा प्रस्तावाबाबत आपले दृष्टीकोन काढविण्यास फर्माविता घेईल.

(2) जेव्हा अशा कोणत्याही ठरावाचा किंवा प्रस्तावाचा विषय, तो ज्या विभागास मिळाला आहे त्या विभागांशी संबंधित नसेल तेव्हा त्या विभागाने असा ठराव किंवा प्रस्ताव, तो ज्या विभागांशी संबंधित असेल त्या विभागाकडे हस्तांतरीत केला पाहिजे आणि त्यानंतर ज्या विभागाकडे तो अशा रीतीने हस्तांतरीत करण्यात येईल, त्या विभागाने परिच्छेद (1) अध्ये नमूद केलेल्या रीतीने त्यावर कार्यवाही केली पाहिजे.

(3) उपरोक्त ठरावावर किंवा प्रस्तावावर परिच्छेद (1) किंवा (2) अन्यथे कार्यवाही करणा-या विभागाच्या प्रभारी मंत्र्यांनी त्या ठरावाचे किंवा प्रस्तावाचे उत्तर दिले पाहिजे.

परंतु त्या विभागाच्या प्रभारी गंभ्यांना, मुख्य मंत्र्यांची आगाऊ संमती घेऊन दुस-या कोणत्याही मंत्र्यांना अशा ठरावाचे किंवा प्रस्तावाचे उत्तर देण्याविषयी विनंती करता येईल.

वरील अनुदेश विचारात घेता सर्वसाधारणपणे विधान मंडळ सचिवालयाकडून प्राप्त झालेले प्रश्न किंवा प्रस्ताव ज्या विभागांकडे प्राप्त झालेले असतील त्या विभागांनीच हाताळाळयाचे आहेत. परंतु अभ्यादात्मक परिस्थितीत असे प्रश्न अन्य विभागाने हाताळणे योग्य आहे असे त्या विभागाच्या सचिवाना याटत असल्यास त्यांनी शासनाच्या कार्य नियमावलीच्या नियमांतील विभागावर विषय याटपाच्या सूचीप्रमाणे हवला देऊन व अन्य कारणे नमूद करून सचिवांनी दुस-या विभागाच्या सचिवांना अंकित केले पाहिजे. या सूचना पाळल्या जात नाहीत, असे आढळल्यास संबंधित विभागाचे सचिव हे याला जबाबदार राहील.

प्रश्न/प्रस्तावसंबंधी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी :-

- (अ) विधान मंडळ सचिवालयाकडून विधानसभेत/परिषदेत मांडळावयाचे प्रस्ताव, ठराव, प्रश्न इत्यादीसंबंधात संदर्भ आल्यानंतर तो प्रथम सचिवांना सादर करण्यात याचा.
- (ब) सचिवांनी तो संदर्भ विभागातच कार्यवाही करण्यासारखा असल्यास, संबंधित अधिकारी-यांकडे मुदील कार्यवाहीसाठी पाठवावा.
- (क) प्रश्नाधीन संदर्भात या विभागात कार्यवाही न करता अन्य विभागात कार्यवाही करणे आवश्यक आहे असे सचिवांचे मत असल्यास, शासनाच्या कार्यनियमावलीतील त्यासंबंधीची नोंद उद्घेत करून तसेच ज्या विभागास हा संदर्भ पाठवावयाचा आहे त्या विभागाची संदर्भित कार्यनियमावलीतील नोंद व तशाच

प्रकारच्या अन्य विभागांशी संबोधित नोंदी यांचा सुंदर्भ देऊन, मेळ घालून ममच संदर्भ हस्तांतरीत करण्यासाठी पाठवावा.

- (३) तसे करताना प्रश्न किंवा ठरव यासुंबोधात काही माहिती क्षेत्रिय अभिका-यांकडून/अन्य विभागांकडून यागडून घेण्यात याशी. म्हणजे पुढे त्यासाठी कालापव्यय दौणार नाही:
- (४) ज्या सचिवांकडे अशा प्रकारे हस्तांतरणासाठी प्रस्ताव आला असेल त्याना जर प्रस्तावित हस्तांतरण अमान्य असेल तर त्यांनी देखील कार्यनियमाबलीतील नोंदीच्या सुंदर्भात असे हस्तांतरण मान्य करणे का शक्य नाही याचा सविस्तर खुलासा करावा घ मच प्रस्ताव सचिव (र. व का.) सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठवावा.
- (फ) सचिव (र. व का.) यांच्याकडे निर्णयार्थ अंकित प्रकरणी, ज्या विभागाने प्रश्न/प्रस्ताव अन्य विभागाने हाताळावा असे प्रस्तावित केले असेल त्या विभागाच्या सचिवांनी घर नमूद केल्याप्रमाणे स्वतः लक्ष घालून त्याच्या प्रस्तावापुष्ट्यर्थ अंकित काऱणे दिली आहेत की नाहीत ते प्रथम पक्षाचे. तसे केले नसल्यास, त्या विभागाच्या सचिवांकडे या परिप्रेक्षकाचा हचासा देऊन कागदपत्र परत करावेत.
- (ग) सचिव (र. व का.) यांनी देखील प्रश्नाबो॒न संदर्भान्वर ज्या विभागाने कार्यवाही करावी असे बाट असेल त्या विभागाच्या कार्यनियमाबलीतील नोंदीच्या अनुषंगाने आपले मत नोंदवावे. मग कागदपत्रे ज्या विभागांकडून कार्यवाहीची अपेक्षा आहे त्या विभागांकडे पाठवावीत.
- (ह) सचिव (र. व का.) यांनी दिलेला निर्णय आतिम असेल. कोणत्याही परिस्थितीत नस्ती मुळ्य संविळाना सचिव (र. व का.) यांनी दिलेल्या निर्णयासंबंधात सावर करण्यकृत येऊ नये.

अंदेका मागण्या असलेल्या निवेदनाबाबत किंवा मागण्याबाबत जेळहा तारीकित/अतारीकित प्रश्न अथवा अन्य वामकाजासंबंधात संदर्भ विभागांकडे आल्यास तो फ्या विभागाचे भुवदे/मावण्या जास्त असतील त्या विभागाने हाताळावा, जर गर्वच विभागांच्या मागण्यांची संख्या सारखीच असेल तर संदर्भ ज्यांचे विभागात प्राप्त दौर्ध्वल त्या विभागानेच अन्य विभागांकडून माहिती मागवून ती हाताळावा.

परिशेष्ट क.३

दाशदामनोच्च नमुन्यांची प्रकाण यादी.

- 1) ह्या भवींपर विनार करण्यात येत आहे.
- 2) मी ह्या बाबत लक्ष घालोग.
- 3) चौकशी करण्यात येत आहे.
- 4) मानवीय सदस्यांना मी काळवीन.
- 5) हे मुख्यतः केंद्र सरकारने काम आहे, परंतु त्याबाबत मी चौकशी करीन.
- 6) मी ह्यासंबंधी केंद्र सरकारला लिहिन.
- 7) मानवीय सदस्यांकडून आलेल्या सर्व सूचनांचा काळजीपूर्वक विनार केला जाईल, असे मी सभागृहाला आशवारान दिला.
- 8) माझा दो-यांचेकी त्पटिकाणी प्रत्यक्ष जाऊनच मी परिस्थितीचा अभ्यास करीन.
- 9) मी ह्या बाबीनर विनार करीन.
- 10) मी ह्यांवर विचार करीन.
- 11) मी केंद्र सरकारला सूचीवीन.
- 12) आम्ही ह्याबाबत ठराव करु.
- 13) ह्याबाबत काय करता येईल ते मी पाहीन.
- 14) ह्यासंबंधी काही बोलण्यापूर्वी मला ह्या बाबीची चौकशी करावी लागेल.
- 15) ही सूचना विचारात घेण्यात येईल.
- 16) ऐजी भरणा-या सभेचे केली ह्या बाबीचा विचार करण्यात येईल.
- 17) ह्या बाबीचे अजूनही परीक्षण चालू आहे व ह्याबाबत काही करावयास परिहिने असल्यास ते नव्हीच करण्यात येईल.
- 18) सरकारकडे ही नान नेण्यात येईल.
- 19) मला ह्यासंबंधी माहिती नाही. परंतु ह्याबाबत लक्ष घालण्याची माझी तयारी आहे.
- 20) आवश्यक ती माहिती योळा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
- 21) नियम तयार करतेवेळी ही सूचना घ्यानात ठेवू.
- 22) भावनीय सदस्यांची तसीच इच्छा असेल तर मी फिरुन सूचना करीन.
- 23) अंतिम अश्वाल तयार करण्यात अल्यावर याची एक प्रत भागृहाच्या बाचनालयात ठेवण्यात येईल.
- 24) मानवीय सदस्यांना मी ते पुरवीन.
- 25) ते करता येईल असे मला वाटते.
- 26) मला ते शोधून वाढावे लागेल.
- 27) मानवीय सदस्यांचा आरोप जर खारा असेल तर ह्या बाबीची मी नव्ही चौकशी करण्यास लाषीन.
- 28) ह्याकडे मला सरकारचे लक्ष वेधावे लागेल अणि मला अशी आशा आहे की, ते सरकार ह्या दिशेन उपाययोजना करील.
- 29) कारवाई करण्याकरिता ही सूचना आहे व तीवर विचार करण्यात येईल.
- 30) माहिती योळा करण्यात येत आहे व ती विधानसभेच्या/विधानपरिषदेच्या उल्लावर ठेवण्यात येईल.
- 31) मी परिस्थितीचे पुनर्विलोकन करीत आहे.
- 32) ज्याबाबत गंभ्यांना काही कारबूई करण्याची जरुरी आहे असे अघ्यकांनी, सुभापतींनी अणि उपसभापतींनी दिलेले निर्देश.
- 33) ज्या सर्व मुद्दांबद्दल माहिती सांगण्यात आली आहे व जी देण्याचे कबूल करण्यात आले आहे असे सर्व.